

 <p>शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ज्ञानमेवामृतम्</p> <p>Estd. 1962 "A++" Accredited by NAAC(2021) With CGPA 3.52</p>	<p>SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR 416 004, MAHARASHTRA PHONE : EPABX - 2609000, www.unishivaji.ac.in शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - 416 004, दुरध्वनी - ईपीएबीएक्स - 2609000, www.unishivaji.ac.in</p> <p>विद्यार्थी विकास विभाग</p> <p>Dr. T. M. Chougale Director, Students' Development Phone - (0231) 2609175, 2609475 Email: dsw@unishivaji.ac.in</p>		
--	---	---	---

संदर्भ क्रं. शिवाजी वि/विद्यार्थी विकास/126

दि. 11 AUG 2025

प्रति,
मा. अधिविभागप्रमुख/संचालक/समन्वयक,
सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर.

विषय : अविष्कार संशोधन स्पर्धा २०२५-२०२६ संस्थात्मक अविष्कार तज्ञ समिती नेमण्याबाबत.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषय संदर्भात या विभागामार्फत अविष्कार संशोधन स्पर्धा २०२५-२०२६ चे कामकाज चालू झाले आहे. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, अविष्कार संशोधन स्पर्धा कामकाजासाठी आपल्या अधिविभागात संस्थात्मक अविष्कार तज्ञ समिती (Institutional Avishkar Expert Committee) IAEC नेमावयाची आहे. सदर समिती हि दि. २५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत नियुक्त करण्यात यावी. संस्थात्मक अविष्कार तज्ञ समितीच्या कामकाजाची माहिती सोबत जोडली आहे. सदर समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्य असणार आहेत.


- Head - Chairperson
- Two Regular Faculty - Members
- IAC (Institutional Avishkar Co-ordinator) - Member Secretary

समिती स्थापन केल्यानंतर समितीची नावे या विभागाच्या ई-मेलद्वारे दि. २५ ऑगस्ट, २०२५ पर्यंत पाठवण्यात यावीत हि विनंती.

प्रत्येक अधिविभागात अविष्कार समन्वयक नेमणे तसेच संस्थात्मक अविष्कार तज्ञ समिती नेमणे अनिवार्य आहे.

कळावे,

आपला विश्वासू,


संचालक

विद्यार्थी विकास

3.5 Institutional Avishkar Coordinator (IAC)

Each institution shall have the IAC, nominated by the Principal/Head from among the regular faculty members in the institution. The IAC shall have adequate research experience. He/She shall be responsible to coordinate all Avishkar related activities in the institution. His/her primary duties mainly include:

1. To make the students aware of the schedule of Avishkar.
2. To invite applications for participation in Avishkar from the eligible students/teachers in his/her institution.
3. To organize Level 1 Shortlisting, that is, Institution Level Avishkar.
4. To coordinate training to the participants shortlisted at Level 1 Shortlisting.
5. To coordinate the online institutional registration process of the participants shortlisted at Level 1 Shortlisting.
6. To accompany the shortlisted participants during the District and University Level Avishkar.

3.6 Institutional Avishkar Expert Committee (IAEC)

Each affiliated/autonomous college shall have the IAEC formed by the Principal of the college. The Principal or a senior teacher in the college nominated by the Principal shall be the Chairperson and the IAC shall be the Member-Secretary of the IAEC. In addition to this, the IAEC shall consist of four more members who are the regular faculty members in the college having an adequate research experience. The IAEC shall consist of at least one faculty member from each faculty in the college.

Also, each university-department shall have the IAEC formed by the Head of the Department. The Head shall be the Chairperson and the IAC shall be the Member-Secretary of the IAEC. In addition to this, the IAEC shall consist of two more members who are the regular faculty members in the department having an adequate research experience. If a department does not have sufficient number of faculty members, the Head shall invite some

faculty members from the other departments in the university to work on the IAEC in order to fulfill the required strength.

The IAEC shall render the following duties:

1. To evaluate the projects at the Institution Level Avishkar (Level 1 Shortlisting).
 2. To provide guidance and suggestions to the participants, shortlisted at Level 1 Shortlisting, for refining their ideas.
 3. To ensure that the participants have incorporated the suggestions.
 4. To guide the shortlisted participants for preparing presentations, and two-page summaries of their projects.
 5. To provide training for presentation/demonstration to the shortlisted participants.
 6. To assist the shortlisted participants for video-recording their presentations and demonstrations.
 7. To guide the participants shortlisted for District/University Level Avishkar to further improve their projects.
- 